

दि. १ जुलै, २०२०

**विषय : आगामी अधिवेशनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने या सचिवालयातील अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती ५०% करण्याबाबत.**

महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीतील १५ टक्के उपस्थितीसंदर्भात महाराष्ट्र महसूल व वन, पुनर्वसन शासन परिपत्रक क्र.डीएमयु/२०२०/सीआर.९०/डीआयएसएम/१, दिनांक २९ जून, २०२० रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे.

उपरोक्त शासन निर्णयानुसार लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ३१ जुलै, २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी या सचिवालयातील अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती १५ टक्के इतकी ठेवण्याबाबत कार्यवाही दिनांक २९ जून, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकानुसार केली होती. तथापि, आगामी पावसाळी अधिवेशन सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०२० रोजीपासून सुरु होत आहे. उपरोक्त शासन निर्णयानुसार या सचिवालयातील अधिकारी/कर्मचारी यांची १५% प्रमाणे मर्यादित करण्यात आलेली उपस्थिती व आगामी अधिवेशनाच्या कामकाजाची तातडी व निकड लक्षात घेता या सचिवालयातील अधिकारी/कर्मचारी यांची लॉकडाऊन कालावधीतील उपस्थिती ५०% करण्यात येत आहे.

या सचिवालयातील उप सचिव, अवर सचिव व अवर सचिव (समिती) यांच्या सोमवार, दिनांक १३ जुलै, २०२० ते शुक्रवार, दिनांक ३१ जुलै, २०२० या कालावधीतील उपस्थितीकरीता खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. सदरहू आदेश गुरूवार, दिनांक ३० जुलै, २०२० पर्यंत कायम राहतील.

...२/-